

विकास प्राधिकरणातील विविध विभागातील नस्त्यांचे स्कॅनिंग व डिजीटलायझेशनचे काम करणेबाबतच्या कामाच्या निविदा पूर्व बैठकीचा इतिवृत्तांत

प्राधिकरणातील विविध विभागातील नस्त्यांचे स्कॅनिंग व डिजीटलायझेशनचे काम करणेबाबतची **Pre bid meeting** दिनांक 20.07.2016 रोजी प्राधिकरण कार्यालयात संपन्न झाली. सदर Pre bid meeting मध्ये उपस्थित ठेकेदारांस प्र कार्यकारी अभियंता (विद्युत) यांनी निविदेच्या अटी व शर्ती व कामाबाबतची सविस्तर माहिती देऊन उपस्थित ठेकेदारांस निविदेबाबत काही शंका अडीअडचणी असल्यास त्या मांडणेबाबत सांगण्यात आले.

त्याप्रमाणे pre bid meeting मध्ये खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित करण्यात आले व त्यासाठी त्यासमोर नमूद केल्याप्रमाणे खुलासा करण्यात आलेला आहे -

अ क्र	उपस्थित केलेला प्रश्न	करण्यात आलेला खुलासा
१.	श्री तनवीर पटेल यांनी अशी विचारणा केली की निविदेमध्ये नमूद दस्तऐवजांची अंदाजे संख्या व पेपर्स ची साईज काय असेल.	याबाबत प्राधिकरण कार्यालयाकडून सांगण्यात आले की अंदाजे २५ लाख पेपर्सचे स्कॅनिंग करणे अपेक्षित आहे तसेच स्कॅनिंग साठी ९० टक्के पेपर्स हे A४/legal साईज मध्ये असतील तर उर्वरित पेपर्स साईज ही वेगवेगळी असेल.
२.	श्री राहुल गुंजाळ यांनी अशी विचारणा केली की, डिजिटलायझेशन साठी आवश्यक असणारे सॉफ्टवेअर हे प्राधिकरण कार्यालयाकडे उपलब्ध असणारे वापरता येईल की नवीन डेव्हलप करावे लागेल, जर तसे करावयाचे असल्यास त्याची कॉस्ट वेगळी देणार किंवा कसे	याबाबत प्राधिकरण कार्यालयाकडून सांगण्यात आले की, प्राधिकरण कार्यालयाकडे उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर वापरावे किंवा open source उपलब्ध करून घ्यावेत. अन्यथा प्राधिकरण कार्यालयाची पूर्व परवानगी घेऊन ठेकेदाराने सॉफ्टवेअर स्वतः डेव्हलप करून घ्यावेत. त्यासाठी प्राधिकरण कार्यालयाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क अदा केले जाणार नाही.
३.	श्री प्रमोद वाडेकर यांनी अशी विचारणा केली की, स्कॅन केलेले दस्तऐवजांचा back up कसा ठेवावयाचा आहे	याबाबत कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला की सदर कामाचा back up हा प्राधिकरण कार्यालयाचे सर्व्हरवर तसेच पोर्टेबल हार्डडिस्क व DVD वर ठेवावयाचा आहे.
४.	श्री प्रमोद वाडेकर यांनी अशी विचारणा केली की, स्कॅन केलेल्या दस्तऐवजासाठी बारकोड स्टेशनरी कोण उपलब्ध करून देणार.	याबाबत प्राधिकरण कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला की, डिजिटलायझेशनच्या संपूर्ण कामासाठी आवश्यक असणारी सर्व स्टेशनरी ही संबंधीत ठेकेदारानेच स्वखर्चाने खरेदी करावयाची आहे.
५.	श्री अनिकेत नारंग, यांनी अशी विचारणा केली की, स्कॅन करावयाचे दस्तऐवज हे टंकलिखित आहेत की हस्तलिखित तसेच ते मराठी आहेत किंवा कसे	याबाबत कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला की दस्तऐवज हे दोन्ही भाषेतील असतील व ते टंकलिखित व हस्तलिखित दोन्ही असू शकतील.

सही/---
मा मुख्य कार्यकारी अधिकारी